

सर्वकष ई-प्रशासन प्रणाली प्रकल्पास प्रशासकीय  
मान्यता देणेबाबत..

**महाराष्ट्र शासन**

रोजगार व स्वयंरोजगार विभाग

शासन निर्णय क्रमांक : रोस्वरो-२०१०/प्र.क्र.२०८/रोस्वरो-१

नवीन प्रशासन भवन, १४ वा मजला, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक : २९ फेब्रुवारी, २०१२.

वाचा : आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक  
रोस्वसं-७/संगणक/७(८)/१८००, दिनांक २९ फेब्रुवारी, २०१२.

**प्रस्तावना :**

रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या सर्वकष ई-प्रशासन प्रणाली प्रकल्पाच्या तांत्रिक निविदा दिनांक ०७/१२/२०११ रोजी उघडण्यात आल्या. सदर तांत्रिक निविदेची मुल्यांकन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पूर्व पात्रता निकष पूर्ण केलेल्या मे.युटीआयटीएसएल आणि मे.सीएमसी लि. या दोन निविदाकारांनी दिनांक २४/०१/२०१२ रोजी झालेल्या संगणकीकरण प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत तांत्रिक सादरीकरण केले. या सादरीकरणास प्रकल्प अंमलबजावणी समितीने गुणांकन करून तांत्रिक मुल्यांकन पूर्ण केले. यानंतर पात्रताधारक संबंधितांच्या वाणिज्य ई-निविदा उघडण्यात येऊन निविदेबाबतची निर्धारित प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यानुसार, मे.सीएमसी लि., मुंबई या कंपनीची निविदा Best Value Bid ठरल्याने त्यांची यशस्वी निविदाकार म्हणून प्रकल्प अंमलबजावणी समितीने सर्वांनुमते निवड केली.

**शासन निर्णय :**

दिनांक २४/०१/२०१२ रोजी झालेल्या संगणकीकरण प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार मे.सीएमसी लि., मुंबई यांना सर्वकष ई-प्रशासन प्रणाली प्रकल्प विकसनाबाबतचे कार्यआदेश देण्यास व अनुषंगाने येणाऱ्या रु.४,४४,५६,८७६/- (रुपये चार कोटी चौव्वेचाळीस लाख छप्पन्न हजार आठशे शहात्तर फक्त) इतक्या खर्चास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.


२. यावर होणारा खर्च त्या त्या आर्थिक वर्षात संगणकीकरणासाठी अर्थसंकल्पीत/मंजूर अनुदानातून लेखाशीर्ष : मागणी क्रमांक झेडए-१, २२३०-कामगार व सेवायोजन, ०२ सेवायोजन सेवा, ००१ संचालन व प्रशासन, (०२) (०१) सेवायोजन कार्यालयाचे संगणकीकरण- (२२३०१०९२) १३ कार्यालयीन खर्च (योजनांतर्गत) या लेखाशीर्षातून भागविण्यात यावा.

३. रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या वतीने उप संचालक, रोजगार व स्वयंरोजगार यांना मे.सीएमसी लि., मुंबई यांचेसोबत करार करण्यास मान्यता देण्यास तसेच, निर्धारित टप्पेनिहाय खर्चास याद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

४. हा शासन निर्णय वित्त विभाग, शासन निर्णय क्र.विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८ विनिमय, मंत्रालय, मुंबई, दिनांक १५ मे, २००९ अन्वये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग पहिला, उपविभाग तीन, अनुक्रमांक-४, परिच्छेद २७(२) मध्ये नमूद अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१२०२२९११०१२१२२१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



( सं. छ. तडवी )  
शासनाचे अवर सचिव

प्रति,

महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर,  
प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,  
कक्ष अधिकारी (रोस्वरो-२), रोजगार व स्वयंरोजगार विभाग, मंत्रालय, मुंबई,  
वित्त विभाग (व्यय-६), मंत्रालय, मुंबई,  
नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,  
आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई,  
जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे,  
अपर कोषागार अधिकारी, उप कोषागार कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई,  
निवड नस्ती/रोस्वरो-१.